

महाराष्ट्र शासन

नागरी सनद

अन्न, नागरी पुरवठा व
ग्राहक संरक्षण विभाग
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

२०११

(तीन)

(सात)

प्रस्तावना

अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे उद्दिष्ट :

नित्य वापराच्या काही शिधा वस्तू स्वस्त दरात किंवा एका ठराविक प्रमाणात जनतेला वाटप करण्यासाठी "सार्वजनिक वितरण व्यवस्था" नावाची योजना या विभागामार्फत राबविली जाते.

या योजनेची अंमलबजावणी कोण करते ?

मंत्रालयीन स्तरावर - या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर आहे.

जिल्हा स्तरावर - अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखाली पुरवठा विभागाचे काम जिल्हा पुरवठा अधिकारी व त्यांचे कार्यालय पाहते.

तालुका स्तरावर - तहसिलदाराच्या नियंत्रणाखाली पुरवठा शाखा हे काम पाहते. पुणे, नागपूर, सोलापूर अशा मोठ्या शहरांमध्ये तहसिलदारांच्या कार्यालयाऐवजी झोनल ऑफीसमधून पुरवठा विभाग हे काम पाहते.

मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्र - नियंत्रक शिधावाटप, मुंबई यांच्या नियंत्रणाखालील विभागीय परिमंडळ कार्यालये व त्याखालील विविध शिधावाटप कार्यालयांमधून हे काम चालते.

शिधापत्रिकेवर प्रत्येक शिधापत्रिकधारकास एकूण **३५ किलो** तांदूळ अथवा गहू याचे वितरण केले जाते.

वरील वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक कुटूंबाकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.

शिधापत्रिका मिळण्यासाठी शिधावाटप कार्यालय किंवा तहसिल कार्यालय विहित नमुन्यातील **अर्ज २ रुपये** किंमतीला विकत मिळतो. नवीन शिधापत्रिका मिळणे, शिधापत्रिकेत नाव वाढवणे, नाव कमी करणे, शिधापत्रिका रद्द करणे, हरविलेल्या, फाटलेल्या शिधापत्रिकेऐवजी दुय्यम शिधापत्रिका मिळणे, पत्त्यातील बदल अशा विविध कारणांसाठी अर्जाचे वेगवेगळे नमुने विहित केलेले आहे.

शिधापत्रिकेसाठी अर्ज अर्जदाराने स्वतः केला पाहिजे.

शिधापत्रिका ही शासनाची मालमत्ता असल्यामुळे पुरवठा निरीक्षक किंवा इतर संबंधित अधिकारी मागणी करतील तेव्हा शिधापत्रिकाधारकाने त्यांना शिधापत्रिका दाखविली पाहिजे. शिधापत्रिका देताना संबंधित कुटुंब / व्यक्ती त्या क्षेत्रातील अर्जात नमूद केलेल्या पत्यावर प्रत्यक्ष राहतात किंवा कसे व त्यांचे नाव इतर शिधापत्रिकेत नाही तसेच त्याची या व्यतिरिक्त इतरत्र शिधापत्रिका नाही हे पाहिले जाते. **कोणत्याही व्यक्तीने एकापेक्षा अधिक शिधापत्रिका मिळविणे किंवा एकापेक्षा अधिक शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे हा गुन्हा आहे.**

कामे पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा :-

या शिधापत्रिकांसंबंधीची नागरिकांची कामे शिधावाटप कार्यालयातून / तहसिल पुरवठा शाखेतून पूर्ण करण्यासाठी खालीलप्रमाणे कालमर्यादा विहित करण्यात आली आहे :-

| अ.क्र. | कामाचे स्वरूप | कालमर्यादा |
|--------|---|------------|
| १ | नवीन शिधापत्रिका देणे (राज्यांतर्गत बदल व पुरावा असल्यास) | ७ दिवस |
| २ | इतर राज्यातून आलेल्या अर्जदारास नवीन तात्पुरती शिधापत्रिका देणे | १५ दिवस |
| ३ | शिधापत्रिकेत नाव वाढविणे | ७ दिवस |
| ४ | शिधापत्रिकेत नवीन जन्मलेल्या मुलाचे नाव वाढविणे (जन्म दाखल्यासह) | १ दिवस |
| ५ | शिधापत्रिकेत नोंद असलेल्या लहान मुलांचे एकांचे वाढविणे | १ दिवस |
| ६ | हरवलेल्या शिधापत्रिकेऐवजी दुय्यम शिधापत्रिका देणे | १० दिवस |
| ७ | फाटलेल्या / खराब झालेल्या शिधापत्रिकेऐवजी दुय्यम शिधापत्रिका देणे | ३ दिवस |

तक्रार कोणाकडे करावी :-

शिधावाटप दुकान / शिधापत्रिका / शिधावस्तू याबाबतच्या तक्रारी संबंधित तहसिलदार / शिधावाटप अधिकारी यांच्याकडे कराव्यात. तथापि, त्यांनी त्याची दखल न घेतल्यास तसेच शिधावाटप दुकानांची अधिक आवश्यकता / धान्याचा कोटा कमी मिळणे याबाबतच्या तक्रारी खालील तक्त्यात दिलेल्या अधिकाऱ्यांकडे कराव्यात :-

| अ.क्र. | क्षेत्र | कामकाजासाठी सक्षम प्राधिकारी | तक्रार करण्यासाठी प्राधिकारी |
|--------|-------------------------------|------------------------------|------------------------------|
| १ | मुंबई / ठाणे शिधावाटप क्षेत्र | उप नियंत्रक शिधावाटप | नियंत्रक, शिधावाटप |
| २ | पुणे / नागपूर / सोलापूर | अन्नधान्य वितरण अधिकारी | अपर जिल्हाधिकारी |
| ३ | इतर क्षेत्र | तहसिलदार | अपर जिल्हाधिकारी |

लाभार्थ्यासाठी निकष :-

क) शुभ्र शिधापत्रिकांसाठी निकष :-

ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये १ लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा त्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडे चार चाकी यांत्रिक वाहन असेल किंवा त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून चार हेक्टरपेक्षा जास्त बारमाही बागायती शेतजमीन असेल अशा कुटुंबांना शुभ्र शिधापत्रिका देण्यात येतात.

अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम :

सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश २००१ नुसार शिधापत्रिका तपासणी करणे आवश्यक आहे. राज्यातील अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता शासन परिपत्रक दि.११ सप्टेंबर २००९ अन्वये विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

बीपीएल, अंत्योदय व अन्नपूर्णा लाभार्थी यादी व मासिक केरोसीन नियतन चावडी वाचन कार्यक्रम.

बीपीएल, अंत्योदय योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील गरीबातील गरीब नागरिकांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरविण्यात येत आहे. तसेच, अन्नपूर्णा योजनेखाली ६५ वर्षावरील वयोवृद्ध निराधारांना मोफत धान्य पुरवठा करण्यात येत आहे. यासंदर्भात विविध माध्यमातून तक्रारी प्राप्त झाल्यामुळे, अशा लाभधारकांची यादी तयार करून त्यास पुरेशी प्रसिध्दी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यास अनुसरून शासनाने पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत :-

- (अ) बीपीएल, अंत्योदय व अन्नपूर्णा योजनेखालील लाभार्थ्यांची गावनिहाय व तालुकानिहाय यादी पुस्तिका तयार करणे,
- (ब) सदर यादी गावनिहाय करून त्यात लाभार्थ्यांचे नाव, वय व पत्ता याचा प्रामुख्याने समावेश करणे,
- (क) शहरी भागातील लाभार्थ्यांची यादी वर नमूद तपशीलासह वॉर्डनिहाय तयार करणे,
- (ड) लाभार्थ्यांची अचूक यादी व आकडेवारी तयार व्हावी यादृष्टीने तयार केलेल्या लाभार्थी याद्यांचा गावनिहाय चावडी वाचनाचा कार्यक्रम घेण्यात यावा.
- (इ) चावडी वाचनाच्या कार्यक्रमांमध्ये किरकोळ परवानाधारक/रास्तभाव दुकाननिहाय मासिक केरोसीन नियतनाचेही वाचन करण्यात यावे.
- (ई) चावडी वाचनाच्या कार्यक्रमास पुरेशी प्रसिध्दी देण्यात यावी. सदर कार्यक्रमास तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित राहतील असे पहावे.
- (प) चावडी वाचनाच्या माध्यमातून लाभार्थी यादीची छाननी करून त्यामधून अपात्र लाभार्थीची नावे वगळावीत.
- (फ) चावडी वाचनाच्या कार्यक्रमाचे इतिवृत्त तयार करून सर्व उपस्थितांच्या स्वाक्ष-या घ्याव्यात. (भ) या मोहिमेमुळे कमी झालेल्या अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येएवढे नवीन पात्र लाभार्थी शक्यतो त्याच गावातून निवडावेत. जर असे पात्र लाभार्थी त्या गावात उपलब्ध झाले नाहीत तर तेवढेच पात्र लाभार्थी तालुक्यातील दुस-या गावातून निवडावेत.

अंत्योदय अन्न योजना :-

सदर योजना मे, २००१ पासून राज्यात सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अंत्योदय कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्य (गहू व तांदूळ) गहू रु. २.०० प्रति किलो व तांदूळ रु. ३.०० प्रति किलो या दराने देण्यात येते.

[iii] वरील प्रमाणे जाहिरनामा प्रसिध्द केल्यानंतर इच्छूक व्यक्तींना/संस्थाना अर्ज करण्याकरिता (ज्या दिवशी जाहिरनामा प्रसिध्द झाला तो दिवस सोडून) पूर्ण १५ दिवसांची मुदत देण्यात यावी. जाहिरनामा प्रसिध्द होण्यापूर्वी तसेच १५ दिवसांची निर्धारित मुदत संपल्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येऊ नये.

७

[iv] ७३ व्या घटनादुरुस्ती नुसार अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याच्या अनुषंगाने, राज्याच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये नवीन रास्त भाव दुकान मंजूर करतांना शासनाने विहित केलेले प्राथम्यक्रम लक्षात घेऊन ग्राम सभेने शिफारस केलेल्या अर्जदारांना रास्त भाव दुकान मंजूर करण्यात यावे असा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार पुढील कार्यपद्धती अवलंबण्यात येते:-

[१] त्यानुसार ग्रामीण भागात जाहिरनाम्यास प्रतिसाद म्हणून प्राप्त होणा-या अर्जांची क्षेत्रिय अधिका-यांमार्फत (पुरवठा निरीक्षक/ निरीक्षक अधिकारी/पुरवठा अव्वल कारकून इत्यादि) तपासणी करावी व त्याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून असा अहवाल ग्रामसेवकामार्फत संबंधित गावाच्या ग्रामसभेसमोर ठेवण्यांत यावा. रास्तभाव दुकान मंजूरीची कार्यवाही प्रलंबित राहू नये याकरिता संबंधित ग्रामसभेची बैठक शक्यतो १५ दिवसात घ्यावी.

[२] तसेच रास्त भाव दुकाने मंजूर करण्यासाठी शासनाने विहित केलेली प्राथम्यसूचीही ग्राम सभेच्या निदर्शनास आणण्यांत यावी.

[३] यासाठी संबंधित पुरवठा निरीक्षक /निरीक्षक अधिकारी/पुरवठा अव्वल कारकून यांनी जिल्हा पुरवठा अधिका-यांच्या वतीने अशा ग्रामसभेच्या बैठकीस निश्चितपणे उपस्थित राहावे.

[४] या विभागाने विहित केलेल्या प्राथम्यसूचीच्या अनुषंगाने रास्त भाव दुकानांसाठी प्राप्त झालेल्या अर्जदारांमधून ग्रामसभेने रास्त भाव दुकान मंजूरीसाठी पात्र अर्जदारांची शिफारस करावी व त्याची ग्रामसभेच्या कार्यवृत्तांतामध्ये नोंद घेण्यात यावी.

[५] त्या कार्यवृत्तांतावर ग्रामसभेस उपस्थित असलेल्या किमान ५ सदस्यांच्या तसेच ग्राम पंचायतीचे सरपंच, उप सरपंच, ग्रामसेवक यांच्या नावासह स्वाक्ष-या घेण्यात याव्यात. तसेच या कार्यवृत्तांवर त्या ग्रामसभेस उपस्थित असलेल्या पुरवठा निरीक्षकाने नावासह स्वाक्षरी करावी.

[६] ग्रामपंचायतीच्या सचिवांनी म्हणजेच ग्रामसेवकाने हे कार्यवृत्त जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे सादर करावे.

[७] त्याआधारे, जिल्हा पुरवठा अधिका-यांनी ग्रामसभेने शिफारस केलेल्या अर्जदारांना रास्त भाव दुकाने मंजूर करावी. ही कार्यपद्धती दिनांक १ एप्रिल, २००२ पासून अंमलात आहे.

[v] शहरी क्षेत्रातील रास्तभाव दुकाने मंजूर करण्याच्या पूर्वीच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

[vi] प्राधान्य सूचीनुसार सारख्याच प्राथम्याने व सारख्याच पात्रतेचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास ईश्वर चिठ्ठीने अर्जदाराची निवड करण्यात यावी व त्यास दुकान मंजूर करण्यात यावे. याकरिता ईश्वर चिठ्ठी काढण्याचे काम तालुका पातळीवरील/शिधावाटप क्षेत्राच्या पातळीवरील दक्षता समितीच्या कमीत कमी ३ सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात यावे.

[vii] उपरोक्त क्र. ii) येथे नमूद केलेल्या संस्थाना दुकान मंजूर करतांना उपरोक्त [iii]येथील पद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता राहणार नाही.

[viii] सहकारी संस्थांना रास्तभाव / शिधावाटप दुकान मंजूर करण्यापूर्वी संबंधित सहकारी संस्था ही प्रत्यक्षात कार्यरत आहे, याबाबतची खातरजमा जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था यांच्याकडून करून घ्यावी.

८) ज्या ठिकाणी वारसास कोणत्याही कारणाने परवाना देता आला नाही तर, नेहमीच्या पध्दतीने जाहिरनामा काढून दुकान मंजूरीची कार्यवाही करण्यात यावी.

९

३) महिलांसाठी ३३ टक्के दुकाने आरक्षित ठेवण्याची कार्यपध्दती :-

i) रास्त भाव / शिधावाटप दुकान मंजूर करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यापूर्वी वैयक्तीक महिलांना ३३ टक्के परवाने आरक्षित ठेवण्यात यावेत. हे आरक्षण ठरविताना प्राधिकारपत्र मंजूर करणा-या मंजूरी अधिका-याचे (उदा. जिल्हयांमध्ये तहसिलदार, मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात नियंत्रक शिधावाटप किंवा पुणे, नागपूर, सोलापूर इ. शहरांमध्ये अन्नधान्य वितरण अधिकारी) कार्यक्षेत्र हा घटक समजण्यात यावा.

ii) ३३ टक्के या प्रमाणात आरक्षण करताना येणारा अपूर्णाक पुढील पूर्णाकात रुपांतरीत करण्यात यावा. उदा. एखादया तालुक्यात नवीन ५ रास्तभाव दुकाने मंजूर करावयाची असल्यास ३३ टक्के प्रमाणे महिलांसाठीचे आरक्षण १.६५ येते. म्हणून १.६५ हा अपूर्णाक या पुढील पूर्णाकात रुपांतरीत करून ५ पैकी २ दुकाने महिलांसाठी आरक्षित ठेवावीत. ३३ टक्के आरक्षण हे किमान आहे. त्यापेक्षा जास्त वैयक्तिक महिलांना दुकान परवाने मंजूर करण्यास हरकत नाही. महिलांसाठीचे आरक्षण परिगणित करताना महिलांच्या ग्राहक / सहकारी किंवा इतर संस्थांना दिले जाणारे परवाने आरक्षणात गणले जाणार नाहीत. तसेच हे आरक्षण केवळ वैयक्तिक परवान्यांपैकी ३३ टक्के नसून वैयक्तिक व संस्था अशा एकूण सर्व परवान्यांपैकी ३३ टक्के आहे.

iii) हे आरक्षण राज्याच्या सर्व भागात (शहरी व ग्रामीण ,तसेच आदिवासी व बिगर आदिवासी) लागू राहिल. पात्र व्यक्तीगत महिला अर्जदारांमध्ये एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अर्जदाराचे शिक्षण, आर्थिक क्षमता, दुकानासाठीची पुरेशी जागा या बाबींचा विचार करून योग्य अर्जदाराची निवड करावी. iv) वैयक्तिक महिलांसाठी ३३ टक्के परवाने आरक्षित ठेवताना पुढील प्रमाणे कार्यपध्दती अवलंबण्यात यावी. जाहिरनामे प्रसिध्द करण्यापूर्वी संबंधित तालुकास्तरीय दक्षता समितीच्या सभेमध्ये व अन्नधान्य वितरण अधिकारी, नियंत्रक शिधावाटप, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही एका शिधावाटप कार्यालय दक्षता समितीच्या बैठकीत "ईश्वर चिठ्ठी / चिठ्ठ्या " काढून , नव्याने उघडावयाच्या एकूण अधिकृत शिधावाटप / रास्त भाव दुकानांची संख्या लक्षात घेऊन, महिलांसाठी आरक्षित ठेवावयाची ३३ टक्के दुकाने निश्चित करण्यात यावीत व जाहिरनामे प्रसिध्द करतानाच अशा महिलांसाठीच्या आरक्षित दुकानांचा जाहिरनाम्यात उल्लेख करण्यात यावा.

४) प्राथम्य सूची :-

दुकान मंजूरीसाठी महिलांना ३३%. आरक्षण ठेवण्याच्या तरतूदीच्या अधिनतेने खालीलप्रमाणे प्राथम्य सूची विचारात घेण्यात यावी.

अ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत समाविष्ट क्षेत्र

- १) ज्या गावाकरिता किंवा गाव समुहाकरिता दुकान मंजूर करावयाचे आहे, त्या गावात किंवा गाव समुहातील कोणत्याही एका गावात कायम स्वरूपी निवास असलेली सुशिक्षित बेरोजगार आदिवासी व्यक्ती (पुरुष किंवा स्त्री)
- २) ज्या गाव किंवा गाव समुहाकरिता दुकान मंजूर करावयाचे आहे, त्या गावात किंवा गाव समुहातील कोणत्याही एका गावात कायम स्वरूपी निवास असलेली आदिवासी व्यक्ती (पुरुष किंवा स्त्री)
- ३) आदिवासी सहकारी संस्था

असलेली शिधावाटप दुकाने रद्द झाल्यानंतर किंवा त्या क्षेत्रातील एकाकामध्ये वाढ झाल्यामुळे नवीन रास्तभाव / शिधावाटप दुकान मंजूर करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द करणे व त्या अनुषंगाने नवीन शिधावाटप दुकान मंजूर करणे यासाठी पुढीलप्रमाणे कालमर्यादा विहित करण्यात आली आहे :-

११

| अ.क्र. | कामाचे स्वरूप | कालमर्यादा |
|--------|---|--------------------------------|
| १ | नवीन रास्त भाव / शिधावाटप दुकान मंजूर करण्यासाठी जाहिरनामा काढून नवीन दुकानाकरिता अर्ज मागविणे | जाहिरनामा काढल्यापासून १५ दिवस |
| २ | नवीन दुकानाकरिता प्राप्त झालेल्या, अर्जाची प्राथमिक तपासणी छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पूर्ण करणे | २ आठवडे |
| ३ | नवीन दुकान मंजूर करणे | १ आठवडा |

परवाने देणारे प्राधिकारी व दाद मागण्यासाठी यंत्रणा :-

नवीन रास्तभाव / शिधावाटप दुकानाचा परवाना देण्यासाठी सक्षम प्राधिकारी व एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेस असा परवाना नाकारण्यात आल्यास त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी खालीलप्रमाणे व्यवस्था उपलब्ध आहे :-

| अ. क्र. | क्षेत्र | परवाना देण्यासाठी सक्षम प्राधिकारी | पहिले अपील करण्यासाठी प्राधिकारी | दूसरे अपील करण्यासाठी प्राधिकारी |
|---------|--------------------------------------|------------------------------------|---|---|
| १ | मुंबई शिधावाटप क्षेत्र | नियंत्रक, शिधावाटप, मुंबई | मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण | -- |
| २ | पुणे / नागपूर / सोलापूर शहरी क्षेत्र | अन्नधान्य वितरण अधिकारी | संबंधित उप आयुक्त (पुरवठा) | मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण |
| ३ | इतर क्षेत्र | तहसिलदार | संबंधित उप आयुक्त (पुरवठा) | मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण |

शिधावाटप दुकानदाराने पाळावयाची तत्वे :-

प्रत्येक शिधावाटप / रास्त भाव दुकानदाराने दुकानाच्या दर्शनी भागात ठळकपणे पुढील फलक लावणे बंधनकारक आहे :-

- (१) परवानाधारकाचे नाव, दुकानाच्या कामाच्या वेळा, सुट्टीचे दिवस इत्यादी दर्शविणारा नामफलक
- (२) दुकानातील विविध शिधावस्तूंची प्रत्येक दिवशी होणारी आवक, खप, शिल्लक साठा दर्शविणारा फलक,
- (३) शिधावस्तूंच्या किरकोळ विक्रीचे दर दर्शविणारा किंमतीचा फलक,
- (४) गावातील / शिधावाटप कार्यालय क्षेत्रातील दक्षता समिती सदस्यांची नावे दर्शविणारा दक्षता समिती फलक.
- (५) दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका व त्यावरील लोकसंख्या व युनिट्स दर्शविणारा फलक.
- (६) शिधावस्तूंचे वितरण प्रमाण दर्शविणारा फलक

स्वतंत्र नियमित तपासण्यांपैकी निम्न्या म्हणजेच नियमित तपासण्या त्यांनी नजिकच्या तालुक्यातील रास्त भाव दुकानांच्या कराव्यात, अशा सूचना दिनांक २७ एप्रिल, २००२ च्या शासन परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

राज्यातील रास्त भाव दुकानांच्या वस्तुनिष्ठ तपासण्या होण्याकरिता शासनाने तपासणीअंती दुकानांना श्रेणी मंजूर करण्याबाबत दि.१९/४/२००५ रोजीच्या परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत.

१३

जीवनावश्यक वस्तु स्थिर भाव योजना :-

खुल्या बाजारातील जावनावश्यक वस्तुंच्या किंमतीत वाढ झाल्यास राज्यातील गरीब जनता खुल्या बाजारातील धान्य खरेदीकरून आपली गरज सुयोग्यरित्या पूर्ण करू शकत नाही. अशावेळी त्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य शासनानामार्फत प्रयत्न करण्यात येतात. त्या करीता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत निर्धारित शिधापत्रिका धारकांना स्थिर भावाने गहू, तांदुळ, तूरडाळ व पामतेल यासारख्या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात येतो. दि.२१.८.२००९ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरीत करण्यात येणा-या गहू व तांदूळाव्यतिरिक्त तूरडाळ, साखर व पामतेल या पाच शिधावस्तुंचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून आतापर्यंत सदर निर्णयास वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. स्थिर भाव योजनेतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित करावयाच्या गहू, तांदूळ, तूरडाळ, पामतेल व साखर या शिधावस्तुंची स्वस्त धान्य दुकानातील किरकोळ विक्री किंमत व परिमाण खालील प्रमाणे आहे.

| अ क्र | वस्तूचे नाव | सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करण्यात येणा-या शिधा वस्तुंच्या किंमती (रूपये प्रति किलो / लिटर) व परिमाण | | | | | | | |
|-------|-------------|--|-----------------------------------|---------------------|-----------------------------------|------------------|-----------------------------------|-------|------------------------------------|
| | | बीपीएल | | अंत्योदय अन्न योजना | | अन्नपूर्णा योजना | | एपीएल | |
| | | दर | परिमाण | दर | परिमाण | दर | परिमाण | दर | परिमाण |
| १ | गहू | ५.०० | ३५ किलो प्रतिकार्ड (गहू + तांदुळ) | २.०० | ३५ किलो प्रतिकार्ड (गहू + तांदुळ) | विना मूल्य | १० किलो प्रतिकार्ड (गहू + तांदुळ) | ७.२० | १५ किलो प्रतिकार्ड (गहू + तांदुळ)* |
| २ | तांदुळ | ६.०० | | ३.०० | | | | ९.६० | |
| ३ | साखर | १३.५० | ५०० ग्रॅम प्रति माणशी | १३.५० | ५०० ग्रॅम प्रति माणशी | १३.५० | ५०० ग्रॅम प्रति माणशी | २०.०० | २ किलो प्रतिकार्ड |
| ४ | तूरडाळ | ५५.०० | १ किलो प्रतिकार्ड | ५५.०० | १ किलो प्रतिकार्ड | ५५.०० | १ किलो प्रतिकार्ड | ५५.०० | १ किलो प्रतिकार्ड |
| ५ | पामतेल | ३०.०० | १ लिटर प्रतिकार्ड | ३०.०० | १ लिटर प्रतिकार्ड | ३०.०० | १ लिटर प्रतिकार्ड | ३०.०० | १ लिटर प्रतिकार्ड |

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरीत होणा-या धान्याचे नमुने :-

राहते. असे गैरप्रकार टाळून शिधावस्तूंची पुरेशा प्रमाणात व नियमितरित्या दुकानांपर्यन्त वाहतूक होऊन कार्डधारकांना नियमित पुरवठा व्हावा, हा या योजनेचा उद्देश आहे.

सद्यस्थितीत आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सह. आदिवासी विकास महामंडळ तर अवर्षणप्रवण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशन, मुंबई या कार्यान्वयन यंत्रणेमार्फत ही योजना राबवण्यात येते. व्दार वितरण योजना शासकीय वाहनाद्वारे राबविण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणेला येणा-या सर्व खर्चाची प्रतिपूर्ती आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रातील तालुक्यांमध्ये प्रति क्विंटल रुपये १५.०० या दराने तर अवर्षण प्रवण तालुक्यामध्ये प्रति क्विंटल रुपये १३.०० या दराने करण्यात येते.

१५

२. जीवनावश्यक वस्तूंची अनुज्ञेयता

शिधावस्तू व वितरण परिमाण :-

| शिधावस्तूचे नाव | परिमाण |
|--------------------------|--|
| १) गहू + २) तांदूळ | <p><u>पिवळ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबे:-</u></p> <p><u>१)अंत्योदय-</u> दरमहा ३५ किलो धान्य, गहू व तांदूळ मिळून. गहू रुपये २/- प्रति किलो या दराने व तांदूळ रुपये ३/- या दराने.</p> <p><u>२)बिगर अंत्योदय -</u> दरमहा ३५ किलो धान्य, गहू व तांदूळ मिळून. गहू रुपये ५/- प्रति किलो या दराने व तांदूळ रुपये ६/- या दराने.</p> <p><u>केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबे :-</u> दरमहा ३५ किलो धान्य, गहू व तांदूळ मिळून. गहू रुपये ७.२०/- प्रति किलो या दराने व तांदूळ रुपये ९.६०/- या दराने</p> <p><u>* शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबे :</u> धान्य पुरवठ्यातून वगळण्यात आली आहेत.</p> |
| ३) साखर | <p>दरमहा दर माणशी ५०० ग्रॅम प्रति किलो रु.१३.५०/- या दराने.</p> <p>* केशरी व शुभ्र शिधापत्रिकाधारकांना साखर वितरीत करण्यात येत नाही.</p> |
| ४) चनाडाळ /तूरडाळ | दरमहा प्रतिकार्ड १ किलोग्रॅम प्रति किलो रु.५५.००/- या दराने. |

३. सार्वजनिक वितरण व्यवस्था देखरेख दक्षता समित्या

रास्तभाव / शिधावाटप दुकानदारांनी त्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरण करण्यासाठी मिळालेल्या शिधावस्तूंची परस्पर विक्री करू नये किंवा विल्हेवाट लावू नये यासाठी म्हणजेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणा-या जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर स्थापना करण्यात आलेल्या दक्षता समित्यांची रचना पुढीलप्रमाणे आहे :-

| समितीचा स्तर | समितीचे अध्यक्ष | समितीचे सदस्य-सचिव | अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या |
|---|---|--|---------------------------------|
| १) ग्राम पंचायत | सरपंच | तलाठी | संबंधित तहसिलदार करतात. |
| २) तालुका | विधानसभा सदस्य (तालुक्यातील जास्तीत जास्त भागाचे प्रतिनिधीत्व करणारे) | तहसिलदार | संबंधित जिल्हाधिकारी करतात. |
| ३) नगर-पालिका | विधान सभा सदस्य (जास्तीत जास्त वॉर्डाचे प्रतिनिधीत्व करणारे) | अन्नधान्य वितरण अधिकारी किंवा तहसिलदार | संबंधित जिल्हाधिकारी करतात. |
| ४) जिल्हा | पालकमंत्री | जिल्हा पुरवठा अधिकारी | संबंधित जिल्हाधिकारी करतात. |
| ५) महा नगर पालिका क्षेत्र (शिधावाटप कार्यालय निहाय) | पालकमंत्री यांनी नियुक्त केलेले शिधावाटप कार्यालय क्षेत्रातील विधान सभा सदस्य | अन्नधान्य वितरण अधिकारी किंवा जिल्हा-धिकारी यांनी नियुक्त केलेले अधिकारी | संबंधित जिल्हाधिकारी करतात. |
| ६) मुंबई शिधा-वाटप क्षेत्र (शिधा- | पालकमंत्री यांनी नियुक्त केलेले शिधावाटप कार्यालय क्षेत्रातील विधान सभा सदस्य | सहाय्यक शिधावाटप अधिकारी | नियंत्रक शिधावाटप, मुंबई करतात. |

४) रास्त भाव दुकानामार्फत शिधापत्रिकाधारकांना पुरविल्या जाणारे जीवनावश्यक वस्तूंच्या प्रतीची (Quality) तपासणी करणे व संबंधित अधिका-यांना त्याबाबत कळविणे.

५) रास्त भाव धान्य दुकानाबाबत शिधापत्रिकाधारकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत रास्त भाव दुकानातील नोंदवहयाची तपासणी करुन त्याबाबतचा चौकशी अहवाल संबंधित अधिका-यांना पाठविणे.

६) बनावट/ खोटया (Bogus) शिधापत्रिका व शिधापत्रिका न मिळालेला गरजू रहिवाशी याबाबत आढावा घेऊन सविस्तर अहवाल संबंधित अधिका-यांस पाठविणे.

१९

७) स्वस्त धान्य दुकानदार अगर शिधापत्रिकाधारक यांनी गैरप्रकार अगर गैरव्यवहार केल्याचे आढळून आल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित अधिका-यास पाठविणे.

८) सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने सूचना करणे.

९) रास्त भाव दुकानातून शिधापत्रिकाधारकांना विहित परिमाणात शासन निर्धारित किंमतीत व शासनाने निश्चित केलेल्या दर्जानुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व बाबींचा विचार करुन त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिका-यास पाठविणे.

१०) शिधापत्रिकाधारकांचे सोयीचे दृष्टीने रास्त भाव धान्य दुकानाचे दुकानाच्या कार्यक्षेत्राच्या पुनर्रचनेबाबत विचार करुन सूचना करणे.

११) रास्त भाव दुकानास भेट देवून त्या दुकानाची तपासणी करणे.

१२) शासकीय गोदामांना भेट देऊन रास्त भाव दुकानदारांना दिल्या जाणा-या शिधावस्तूंच्या दर्जाची पाहणी करणे व त्याविषयी आपले अभिप्राय / शिफारशी संबंधितांना पाठविणे.

- २) सुशिक्षित बेरोजगार
- ३) अपंग व्यक्ती
- ४) माजी सैनिक, रणांगणात धारातीर्थी पडलेल्या अथवा माजी सैनिकांची विधवा पत्नी, त्यांचा सज्ञान मुलगा अथवा सज्ञान अविवाहीत मुलगी
- ५) प्रकल्पग्रस्त व्यक्ती.
- ६) अनुसूचित जाती/जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील व्यक्ती.
- ७) मागासवर्गीय ग्राहक सहकारी संस्था

२१

- ८) स्त्रियांची ग्राहक सहकारी संस्था
- ९) इतर ग्राहक सहकारी संस्था
- १०) ग्राम पातळीवरील विविध सेवा सहकारी संस्था
- ११) इतर

हॉकर्स परवाने

हॉकर्स परवाने दि महाराष्ट्र केरोसिन डिलर्स लायसेंसिंग ऑर्डर, १९६६ या आदेशाअंतर्गत देण्यात आलेले आहेत. तथापि शासनाने सदर आदेश अधिक्रमित करून "दि महाराष्ट्र सार्वजनिक वितरण व्यवस्था (पी.डी.एस.) केरोसिन घाऊक विक्रेता, अर्धघाऊक विक्रेता व हॉकर्स (अनुज्ञापन) आदेश २००९" निर्गमित केले आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत हॉकर्स परवाने मंजूरीवर राज्य शासनाने बंदी घातलेली असून सध्या कार्यरत असलेल्या हॉकर्स परवानाधारकांच्या निधनानंतर त्यांच्या वारसास किरकोळ केरोसिन परवाने देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

केरोसिन वितरणाबाबत तक्रारी

केरोसिन वितरणाबाबत तक्रारी/सूचना असल्यास जिल्हा पातळीवर अप्पर जिल्हाधिकारी व मुंबई/ठाणे शिधावाटपक्षेत्रात नियंत्रक शिधावाटप, मुंबई यांच्याकडे कराव्यात.

पेट्रोल पंप व गॅस एजन्सी :-

पेट्रोल पंप व एल.पी.गॅस वितरकांची नेमणूक केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार तेल कंपनी करू शकतात. ज्या ठिकाणी पेट्रोल, डिझेल पंप व गॅस वितरकांची नियुक्ती करावयाची आहे, त्या ठिकाणच्या सर्वाधिक खपाच्या एका मराठी व एका इंग्रजी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन तेल कंपनी अर्ज मागवितात. त्यानंतर पात्र उमेदवारांच्या डिलर निवडमंडळामार्फत मुलाखती घेऊन डिलर शिफारशीनुसार पेट्रोल डिझेल पंप व गॅस वितरकांची नेमणूक करण्यात येते.

गॅस व पेट्रोल डिझेल वितरणाबाबत तक्रार अथवा सूचना करावयाच्या असल्यास तेल कंपन्यांचे कार्यालय, राज्य समन्वय तेल उद्योग, महाराष्ट्र राज्य, मेकर टॉवर, "इ" विंग, १२ वा मजला, कफ परेड, कुलाबा, मुंबई-४०० ००५ यांच्याकडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे कराव्यात.

जिल्हाधिका-यांनी रॉकेलचा परवाना देणे किंवा रद्द करणे याबाबत घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर विभागीयपुरवठा आयुक्तांकडे अपील दाखल करता येते. पुरवठा आयुक्तांनी किंवा मुंबई शिधावाटप क्षेत्रात नियंत्रकांनी दिलेल्या निर्णयावर पुरवठा मंत्र्यांकडे किंवा राज्यमंत्र्यांकडे अपील करता येते.

विभागाकडून देण्यात येणारे विविध परवाने

(क) परवाना शुल्क

परवाना फी व व्यापा-याकडील

| अनु क्रमां क (१) | आदेशाचे नाव (२) | | परवाना फी रूपये (३) | अनामत रक्कम रूपये (४) | नूतनीकरण शुल्क रूपये (५) |
|------------------------------------|--|----------------------------|-------------------------------|---------------------------------|------------------------------------|
| १ | महाराष्ट्र अनुसूचित वस्तू घाऊक व्यापार अनुज्ञापती साखर (साठा) आदेश, २००९ | घाऊक | १,००० | ५,००० | ५०० |
| | महाराष्ट्र अनुसूचित वस्तू किरकोळ व्यापार अनुज्ञापती साखर (साठा) आदेश, २००९ | किरकोळ | २०० | ५०० | १०० |
| २ | महाराष्ट्र अन्नधान्य व्यापार परवाना आदेश, १९९८. | घाऊक | १,००० | ५,००० | ५०० |
| ३ | महाराष्ट्र सार्वजनिक वितरण व्यवस्था (पीडीएस) केरोसिन घाऊक विक्रेता, अर्धघाऊक विक्रेता व हॉकर्स (अनुज्ञापन) आदेश, २००९ | घाऊक अर्धघाऊक हॉकर्स | १००० ५०० २५० | १०,००० ६,००० २,००० | ५०० २५० १२५ |
| ४ | महाराष्ट्र अनुसूचित वस्तू किरकोळ व्यापार परवाना आदेश, १९७९ | अन्नधान्य केरोसिन | २०० ५०० | ५०० ३,००० | १०० २५० |

खाद्यतेलबिया :-३० किंवटल वा त्यापेक्षा जास्त
खाद्यतेलबियांचा किरकोळ व्यवसाय करावयाच असल्यास

अधिसूचनांद्वारे साखरेच्या साठयासंदर्भात चार महिन्यांच्या कालावधीसाठी निर्बंध तेलबिया व तेल,हायड्रोजनेटेड तेल, वनस्पती तेल व डाळी इत्यादींवरील परवाना काढण्याचे निर्बंध उठविण्यात शासनाच्या दिनांक २ एप्रिल २००९ च्या अधिसूचनेअन्वये दिनांक १६ जून २००३ च्या अधिसूचनेअन्वये निर्बंध घालण्यात आले आहेत.

२५

विवरणपत्र - २

साठा मर्यादा

| अ. क्र | तरतूद | तांदुळ व धान | डाळी | खाद्यतेल बिया | खाद्यतेल |
|--------|-----------------|---|--|--|---|
| १ | घाऊक व्यापारी | महानगरपालिका क्षेत्र:- जास्तीत जास्त *५०००* किंवटल जास्तीत जास्त दहा दिवसा करीता उर्वरीत ठिकाणी : जास्तीत जास्त *३०००* किंवटल जास्तीत जास्त दहा दिवसा करीता | महानगरपालिका क्षेत्र :- जास्तीत जास्त *६०००* किंवटल A शहरांसाठी:- जास्तीत जास्त *५०००* किंवटल उर्वरीत ठिकाणी : जास्तीत जास्त *३०००* किंवटल | महानगरपालिका क्षेत्र :- जास्तीत जास्त *३०००* किंवटल उर्वरीत ठिकाणी : जास्तीत जास्त *१०००* किंवटल | महानगरपालिका क्षेत्र :- जास्तीत जास्त *१२००* किंवटल उर्वरीत ठिकाणी : जास्तीत जास्त *५००* किंवटल |
| २ | किरकोळ व्यापारी | महानगरपालिका क्षेत्र:- जास्तीत जास्त *२००* किंवटल व उर्वरीत ठिकाणी : जास्तीत जास्त *१००* किंवटल | महानगरपालिका क्षेत्र :- जास्तीत जास्त *२००* किंवटल उर्वरीत ठिकाणी : जास्तीत जास्त *१५०* किंवटल | महानगरपालिका क्षेत्र :- जास्तीत जास्त *२००* किंवटल उर्वरीत ठिकाणी : जास्तीत जास्त *१००* किंवटल | महानगरपालिका क्षेत्र :- जास्तीत जास्त *४०* किंवटल उर्वरीत ठिकाणी : जास्तीत जास्त *२०* किंवटल |
| ३ | मिलर्स | एकावेळी जास्तीत जास्त *साठ* दिवसाच्या दळण क्षमतेएवढा | Unmilled Pulses: मागील तीन वर्षांपैकी कोणत्याही वर्षी जास्तीत जास्त वापर केलेल्या डाळीच्या १/६ अथवा नव्याने चालू केलेल्या मिलसाठी वार्षिक | मागील तीन वर्षांपैकी कोणत्याही वर्षी जास्तीत जास्त वापर केलेल्या तेलबियांच्या १/६ अथवा नव्याने | मागील तीन वर्षांपैकी कोणत्याही वर्षी जास्तीत जास्त उत्पादनाच्या |

| | | |
|----|---|---|
| ८ | अनुज्ञप्तीच्या अर्जावर निर्णय घेण्यास लागणारा कालावधी | परिपूर्ण स्वरूपात अनुज्ञापक प्राधिका-याकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावानंतर कामाचे ४५ दिवस |
| ९ | अपील /पुनरिक्षण | राज्य शासन |
| | | मुंबई,ठाणे शिधावाटप क्षेत्रात नियंत्रक,शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा,मुंबई व जिल्हास्तरावर विभागीय आयुक्त यांच्याकडे |
| १० | स्वाधिकारे अपिल/पुनरीक्षण | राज्य शासन |

२७

६. वैध मापन शास्त्र यंत्रणेमार्फत देण्यात येणा-या सेवा

वैध मापन शास्त्र यंत्रणेमार्फत खालील प्रमुख अधिनियम व नियमांची अंमलबजावणी करण्यात येते :-

१. वजने व मापे, मानके अधिनियम १९७६
२. वजने व मापे, मानके (अंमलबजावणी) अधिनियम १९८५
३. वजने व मापे, मानके (आवेष्टित वस्तू) नियम १९७७
४. महाराष्ट्र वजने व मापे, मानके (अंमलबजावणी) नियम १९८७
५. महाराष्ट्र वजने व मापे, मानके (अंमलबजावणी) नियम २०००

उपरोक्त अधिनियम /नियमांतील तरतुदी फक्त व्यापार उदिमापुरत्याच मर्यादित राहिल्या नसून त्यामध्ये औद्योगिक उत्पादने व मानवी सुरक्षा या क्षेत्राचाही अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्यातील काही ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत.

१. **वजन मापांची पडताळणी व मुद्रांकन :-** वजन माप उपयोगकर्त्याकडील वजन माप इत्यादींची वर्षातून एकदा पडताळणी व मुद्रांकन करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे. या पडताळणीसाठी उपयोगकर्त्याने आपली वजने, मापे संबंधित निरीक्षकास सादर करावयाची असतात. ही वजने व मापे परवानाधारकामार्फतही सादर करता येऊ शकतात. ग्रामीण पातळीवर यासाठी निरीक्षक शिबीराचे आयोजन करतो .

२. **वजन माप विषयक परवाने :-** उपरोक्त अधिनियम/नियमातील तरतुदीनुसार विहित परवाना असल्याखेरीज कोणासही वजन मापांचे उत्पादन, दुरुस्ती व विक्री करता येत नाही. यासाठी उत्पादकाचा परवाना नियंत्रक, वैध मापन शास्त्र कार्यालयाकडून देण्यात येतो. तर विभागीय कार्यक्षेत्रासाठी दुरुस्तीचे परवाने उपनियंत्रक कार्यालयाकडून देण्यात येतात. तर विक्रीचे परवाने जिल्हा स्तरावर सहायक नियंत्रक यांच्या कार्यालयाकडून देण्यात येतात. परवाना अर्जाचा नमुना संबंधित कार्यालयाकडे उपलब्ध असतो तसेच

| | | | कार्यालयीन दिवशी | |
|---|---|---|---------------------|------------------------------------|
| ३ | वजन माप उत्पादकांना उत्पादन, विक्री व दुरुस्ती अर्जानुसार परवाना देणे तसेच महाराष्ट्र राज्य किंवा एकापेक्षा जास्त प्रादेशिक विभागांसाठी दुरुस्ती परवाना देणे, (संपुर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यास) | उपनियंत्रक, मुख्यालय | ४५ दिवस | नियंत्रक |
| ४ | वजन माप दुरुस्तक यांना प्रादेशिक विभागासाठी अर्जानुसार परवाना देणे (संपुर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यास) | प्रादेशिक उपनियंत्रक | ४५ दिवस | नियंत्रक |
| ५ | संबंधित जिल्ह्यात नोंदणीकृत आस्थापना /कार्यशाळा असणारे वजन माप विक्रेते यांना अर्जानुसार परवाना देणे व संबंधित जिल्ह्यात नोंदणीकृत आस्थापना /कार्यशाळा असणारे व उपनियंत्रक यांनी दिलेले वजन माप दुरुस्तक परवाने नुतनिकरण करणे (संपुर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यास) | जिल्हा सहायक नियंत्रक | ४५ दिवस | प्रादेशिक उपनियंत्रक |
| ६ | आवेष्टित वस्तु उत्पादक/ आवेष्टक यांची नोंदणी | उपनियंत्रक, मुख्यालय/जिल्हा सहाय्यक नियंत्रक | ७ दिवस | नियंत्रक /विभागीय उपनियंत्रक |
| ७ | त्यानी दिलेल्या परवान्यांचे नुतनीकरण करणे (संपुर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यास) | नियंत्रक | १ महिना | |
| ८ | वजन माप विषयक तरतुदीच्या भंगाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारी व त्याअनुषंगाने व्यापक कार्यवाही | निरीक्षक | १ महिना | सहाय्यक नियंत्रक |

२. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचावर एक अध्यक्ष व दोन अशासकीय सदस्याची नेमणूक करण्यात येते. जिल्हा मंचाच्या अध्यक्षपदी निवृत्त जिल्हा न्यायाधिश अथवा जिल्हा न्यायाधिश होण्यास पात्र असलेल्या व्यक्तीची निवड करण्यात येते. तर जिल्हा मंचावरील दोन अशासकीय सदस्यापैकी एक पद महिलांसाठी राखीव असून सदस्य पदासाठी विधी, अर्थ, प्रशासकीय, सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची निवड करण्यात येते.

३. महाराष्ट्र ग्राहक संरक्षण (सुधारणा) नियम २००४ अन्वये शासन अधिसूचना दिनांक ६ ऑगस्ट, २००९ अन्वये ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने राज्य स्तरावर राज्य स्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना केली आहे. या परिषदेवर राज्यातील विविध क्षेत्रातील स्वयंसेवी संघटनेचे २० शासकीय /अशासकीय सदस्य व केंद्र शासनाकडील १० शासकीय /अशासकीय सदस्य अशा एकूण ३० सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

४. शासन अधिसूचना दिनांक २२ मार्च २००५ नुसार नियम २ (ग) अन्वये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची जिल्हा स्तरावर स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रवर्गातील ४१ शासकीय /अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

३१

ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ नुसार राज्यात ग्राहक चळवळीला प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागापर्यंत पसरविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेसंबंधी शासनाला सल्ला देण्यासाठी ग्राहक कल्याण सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे.

ग्राहकांचे हक्क :-

- | | |
|----------------------------|--|
| १) सुरक्षिततेचा हक्क | २) वस्तू अथवा सेवा या संबंधी माहिती मिळविण्याचा हक्क |
| ३) निवड करण्याचा हक्क | ४) बाजू ऐकून घेतली जाण्याचा हक्क |
| ५) तक्रार निवारण्याचा हक्क | ६) ग्राहक शिक्षणाचा हक्क |

या कायद्याची इतर ठळक वैशिष्ट्ये थोडक्यात अशी :-

- * खाजगी, सार्वजनिक आणि सहकारी अशा सर्व क्षेत्रातील सेवांना हा अधिनियम लागू आहे.
- * अधिनियमातील तरतूदीद्वारा नुकसान भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही करता येते.
- * ग्राहक संरक्षण अधिनियमांत केंद्रीय तथा राज्य पातळीवर ग्राहक संरक्षण परिषदा स्थापन करण्याची महत्त्वाची तरतूद केलेली असून ग्राहकांच्या हक्काचा अधिकाधिक पुरस्कार करणे व ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे व संवर्धन करणे हे या परिषदांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- * सध्या अस्तित्वात असलेल्या इतर अधिनियमातील ज्या ग्राहक संरक्षण विषयक तरतूदी आहेत, त्यांना पुरक म्हणून ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदी असतील, त्यांच्या विरोधात त्या असणार नाही.

ग्राहक कोणास म्हणावे ?

आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वस्तू आणि सेवांचे ग्राहक असते. इतकेच काय पण वस्तूंचे उत्पादक किंवा सेवा प्रदान करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था सुद्धा इतर क्षेत्रातील उत्पादने आणि सेवा यांच्या बाबतीत ग्राहक हे असतात हे गृहीत धरूनच ग्राहक संरक्षण अधिनियमात ग्राहक या शब्दांची माल (वस्तू) आणि सेवा यांच्या संदर्भात स्वतंत्रपणे व्याख्या करण्यात आली आहे. व त्या व्याख्येनुसार ग्राहक म्हणजे पुढील प्रवर्गात मोडणारी कोणतीही व्यक्ती असा होतो.

- वस्तुंची किंवा सेवांची किंमत आणि नुकसानापोटी मागितलेली भरपाई
- १) २० लाखापर्यन्त असल्यास संबंधित जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच
 - २) २० लाख ते १०० लाख रुपयांपर्यन्त राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग
 - ३) १०० लाख रुपयाहून अधिक - राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग दिल्ली.

तसेच,

- १) तक्रारीचे कारण उद्भवल्यापासून दोन वर्षांच्या आत तक्रार दाखल करावी लागते.
- २) तक्रारीचे कारण जिथे उद्भवले असेल किंवा विरुद्ध पक्षकार जेथे व्यवसाय करीत असेल किंवा त्याच्या शाखा ज्या ठिकाणी असतील तेथील मंचाकडे, आयोगाकडे तक्रार करता येईल.

३३

तक्रार कशी दाखल करावी ?

तक्रार दाखल करण्याची आणि दाद मिळविण्याची कार्यपध्दती अत्यंत सोपी व वेगवान आहे

- * जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांच्यापुढे तक्रार दाखल करण्यासाठी कोणतीही कोर्ट फी किंवा स्टॅम्प फी द्यावी लागत नाही.
- * तक्रार कर्ता ग्राहक स्वतः किंवा त्याचा अधिकृत प्रतिनिधी तक्रार दाखल करू शकतो.
- * उचित मंच/आयोग यांच्याकडे ग्राहकाला आपली लेखी तक्रार आवश्यक प्रतीसह प्रत्यक्ष किंवा टपालाने पाठविता येते.
- * तक्रार करण्यासाठी वकीलाच्या मदतीची गरज असतेच असे नाही.

तक्रारीमध्ये पुढील माहिती अंतर्भूत असली पाहिजे :

- * तक्रार मराठी /हिंदी /इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत करता येते.
 - अ) तक्रारकर्त्याचे नांव व पत्ता.
 - ब) विरुद्ध पक्षकाराचे नांव / नावे , पत्ता / पत्ते.
 - क) तक्रारीसंबंधी तथ्ये किंवा वस्तुस्थिती आणि ती केव्हा व कोठे उद्भवली त्याबद्दलची माहिती.
 - ड) तक्रारीतील आरोपांच्या पुष्टयर्थ काही कागदपत्रे असल्यास अशी कागदपत्रे.
 - इ) तक्रारकर्त्याला अपेक्षित असलेल्या नुकसानभरपाईचे स्वरूप.
- तक्रारकर्त्याने किंवा त्याच्या अधिकृत प्रतिनिधीने तक्रारीवर आपली स्वाक्षरी केली पाहिजे.

ग्राहकास मिळणाऱ्या नुकसान भरपाईचे स्वरूप:

- ग्राहकाला हवी असलेली नुकसान भरपाई तसेच वस्तुस्थिती लक्षात घेऊन मंचाला / आयोगाला खालीलपैकी एक किंवा त्याहून अधिक भरपाई आदेश देता येतात.
- अ) वस्तूतील / सेवेतील दोष दूर करणे.
 - ब) वस्तू बदलून देणे.
 - क) दिलेली किंमत परत करणे.

प्रबंधक/अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण मंच (पत्ते व दूरध्वनी क्रमांक)

| अ.क्र. | राज्य आयोग | दूरध्वनी क्रमांक |
|------------------------------|---|--|
| १ | अध्यक्ष/प्रबंधक ... राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, जुने प्रशासकीय महाविद्यालय, इमारत रुम १, २५ व ६, हजारीमल सोमाणी मार्ग, सी.एस.टी.स्टेशनसमोर, मुंबई ४०० ००१. | ०२२-२२०७२०९७ २२०५७४०९ फॅक्स ०२२-२२०१८५३९ |
| जिल्हा मंच-कोकण विभाग | | |
| १ | अध्यक्ष/प्रबंधक .. मध्य मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, पुरवठा भवन,दुसरा मजला, जनरल नागेश मार्ग, महर्षि दयानंद कॉलेजच्या समोर, परेल (पूर्व) मुंबई ४०० ०१२. | ०२२-२४१७१३६० |
| २ | अध्यक्ष/प्रबंधक, .. दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, पुरवठा भवन,पहिला मजला, जनरल नागेश मार्ग, महर्षि दयानंद कॉलेजच्या समोर, परेल (पूर्व) मुंबई ४०० ०१२. | ०२२-२४१७१३३२ |
| ३ | अध्यक्ष/प्रबंधक .. मुंबई उपनगर, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, चेतना कॉलेजजवळ, | ९५२२-२६५६४५२५ २६५५१६२५ |

जळगाव आकाशवाणी केंद्राजवळ,
नवीन प्रशासकीय इमारत शेजारी,
जळगाव, जिल्हा जळगाव.

- १२ अध्यक्ष/प्रबंधक .. ९५-२४१२-२३४७९१७
अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर,
पराग इमारत, अहमदनगर, जिल्हा अहमदनगर.
- १३ प्रबंधक,
नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच .. ०२५६४-२६१११९
जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जि. नंदुरबार

३७

| अ.क्र. | राज्य आयोग | दूरध्वनी क्रमांक |
|-------------------------------|---|------------------|
| जिल्हा मंच- पुणे विभाग | | |
| १४ | अध्यक्ष/प्रबंधक .. पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सर्व्हे क्र. ६९२/६, पुष्पा हार्डटस, बिबवेवाडी कॉर्नर, पुणे सातारा रोड, पुणे ४११०३७. | ९५-२०-२४२१७४८९ |
| १५ | अध्यक्ष/प्रबंधक .. अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सर्व्हे क्र. ६९२/६, पुष्पा हार्डटस, बिबवेवाडी कॉर्नर, पुणे सातारा रोड, पुणे ४११०३७. | ९५-२०-२४२१०३६४ |
| १६ | अध्यक्ष/प्रबंधक .. सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवीन जिल्हा न्यायालय इमारतीसमोर, कोरेगाव रस्ता, सातारा ४१५ ००९. | ९५-२१६२-२२०४६९ |
| १७ | अध्यक्ष/प्रबंधक .. सांगली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, विश्वस्त डेक्कन मॅन्युफॅक्चर्स असोशिएशन बिल्डिंग, औद्योगिक वसाहत, नगर रोड, सांगली. | ९५-२३३-२३११३१३ |
| १८ | अध्यक्ष/प्रबंधक .. सोलापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, | ९५-२१७-२६२२००३ |

| | | |
|----|---|--|
| | उस्मानाबाद ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद तालुका शिक्षक सह.पत, संस्था मु.समतानगर, उस्मानाबाद, जिल्हा उस्मानाबाद. | |
| २६ | अध्यक्ष/प्रबंधक .. ९५-२३८२-२४२३१९ लातूर जिल्हा ग्राहक मंच, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, २ रा मजला, लातूर, जिल्हा लातूर | |
| २७ | प्रबंधक, हिंगोली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, .. ०२४५६-२२३८८८ जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जि. हिंगोली. | |

३९

| अ.क्र. | राज्य आयोग | दूरध्वनी क्रमांक |
|--------|------------|------------------|
|--------|------------|------------------|

जिल्हा मंच - अमरावती विभाग

| | | |
|----|---|--|
| २८ | अध्यक्ष/प्रबंधक . ९५-७२६२-२४३०४५ बुलढाणा जिल्हा ग्राहक निवारण मंच, ग्राहक न्याय भवन प्रशासकीय इमारतीजवळ, बुलढाणा, जिल्हा बुलढाणा. | |
| २९ | अध्यक्ष/प्रबंधक .. ९५-७२४-२४३८२८१ अकोला ग्राहक तक्रार निवारण मंच, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, अकोला, जिल्हा अकोला. | |
| ३० | अध्यक्ष/प्रबंधक .. ९५-७२१-२६६२१५८ अमरावती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, रामायण बिल्डिंग, बियाणी चौक, अमरावती कॅम्प, जिल्हा अमरावती. | |
| ३१ | अध्यक्ष/प्रबंधक .. ९५-७२३२-२४३०१५ यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवीन प्रशासकीय इमारतीला लागून, ग्राहक न्याय भवन, जिल्हा यवतमाळ | |
| ३२ | प्रबंधक, वाशिम जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, .. ०७२२५-२३५५४५ बालाजी कॉम्प्लेक्स, जिल्हा वाशिम. | |

| | | |
|----|--|-----------------|
| | गडचिरोली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जिल्हा संकुल बॅरेक क्र.१, खोली क्र.१७,१८,१९ व २० जिल्हा गडचिरोली ४४२ ६०५. | |
| ३९ | प्रबंधक, गोंदिया जिल्हा तक्रार निवारण मंच, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जि. गोंदिया. | .. ०७१८२-२३२२५० |
| ४० | राज्य आयोगाचे नागपूर सर्कीट बेंच, प्रशासकीय इमारत ५ वा मजला, नागपूर. | .. ०७१२-२५४८५२२ |

* मुंबई उपनगर अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अल्पावधीत सुरू होत आहेत.

४१

ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राज्यात कार्यरत असणा-या स्वयंसेवी संस्था/ संघटनांची यादी पुढीलप्रमाणे :-

मुंबई

- (१) कंड्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडिया,
जे ब्लॉक,आझाद मैदान, महापालिका मार्ग,
कामा हॉस्पिटलसमोर,मुंबई ४००००१.
दुरध्वनी क्रमांक ०२२ - २२६२१६१२, फॅक्स क्रमांक ०२२ - २६५९७१५
ई मेल वेब नं. सीजीएसआयबॉम्ब @ बॉम्ब ४ व्हीएसएनएल. नेट. इन.
- (२) रेशन ग्रेन डिलर्स फेडरेशन,
२०५, शारदा चेबर्स, २ रा मजला, ३७, केएन रोड मस्जिद, मुंबई ४००००९.
दुरध्वनी क्रमांक २३७५ २५२० / २७२०.
- (३) ग्राहक संस्था मंच,
६, गजानन भुवन,सखाराम कीर रोड,
माहीम, मुंबई ४०००१६.
दुरध्वनी क्रमांक २४२ २१६२ / २४३० ८६६७.
- (४) मुंबई ग्राहक पंचायत,
ग्राहक भवन, संत ज्ञानेश्वर मार्ग,
कूपर हॉस्पिटलच्या मागे, विलेपार्ले (प.), मुंबई ४०००५६.
दुरध्वनी क्रमांक २६२३८१२४ / २६२८ ८६२४
फॅक्स क्रमांक २६२५०९१६
ई मेल एमजीपी @ बॉम्ब ५, व्हीएसएनएल. नेट. इन.
- (५) कंड्युमर्स गायडन्स अँड प्रोटेक्शन सोसायटी,

केशव नगर, घाटपुरी रोड,
खामगांव, जिल्हा बुलढाणा.

दूरध्वनी क्रमांक - ०७२६४- २५६४१९

- (१३) अखिल भारतीय ग्राहक पंचायत नांदुरा,
श्री. कैलाश कोल्हे, लक्ष्मी सॉ मिल समोर,
राठोड पंच बंगल्याजवळ,
बुलढाणा रोड, नांदुरा

दूरध्वनी क्रमांक - ०७२७९- २२१००९ मोबाईल क्रमांक - ९४२२८८१०६४.

- (१४) अखिल भारतीय ग्राहक पंचायत लोणार,
श्री. शांतीलालजी मदन लालजी गुंगलिया,
धीरज भवनजवळ, लोणार, जिल्हा बुलढाणा.
दूरध्वनी क्रमांक - ०७२६४- २२१ ३३४

४३

- (१५) अखिल भारतीय ग्राहक पंचायत देऊळगांव राजा,
श्री. गंगाराम द. कचोले, जय श्रीराम बिल्डींग,
खडकपूर्णा कॉलनी कंपाऊंड जवळ, सिव्हील कॉलनी, जिल्हा बुलढाणा.

दूरध्वनी क्रमांक - ०७२६१- २३२ ३०२

मोबाईल क्रमांक - ९४२३४४७२४६.

- (१६) अखिल भारतीय ग्राहक पंचायत मेहकर,
श्री. गोविंद पुरणमल अग्रवाल,
मारवाडी गल्ली, मेहकर, जिल्हा बुलढाणा.
दूरध्वनी क्रमांक - ०७२६८- २२४ ५६८
मोबाईल क्रमांक - ९४२३४४६६८७.

जळगांव :

- (१७) अखिल भारतीय ग्राहक पंचायत जळगांव,
द्वारा : श्रीमती मुनिरा ए. कमरी,
फातिमा इंग्लिश इन्स्टिट्यूट, डी-३, ३ रा मजला,
गोलानी मार्केट, जळगांव.

दूरध्वनी क्रमांक - ०२५७- २२२ ३७९९४

- (१८) महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ,
द्वारा : श्री. विजय लक्ष्मण जावळे,
मु.पो. सावदा, ता. रावल, जिल्हा - जळगांव.

दूरध्वनी क्रमांक - ०२५८४- २२३ १७४

- (१९) ग्राहक सेवा संघ जिल्हा जळगांव,
द्वारा : प्राध्यापक सौ. सुजाता क्षितीज देशपांडे,

द्वारा : भूपाळ गलारे, शाहू नगर, महावीर चौक, जयसिंगपूर,
ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर.

- (२९) अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर,
द्वारा : एन.ए. कुलकर्णी, प्लॉट नं.६७, पोर्ट लेआऊट नं.४,
जरग नगर, कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक - ०२३१- २६३९ ८८१.

वर्धा :

- (३०) अखिल भारतीय ग्राहक पंचायत हिंगणघाट,
श्री. पी.एस. मुधे, माजी प्राचार्य निवास, मास्टर कॉलनी,
हिंगणघाट, जिल्हा वर्धा.
दूरध्वनी क्रमांक - ०७१५३- २४८ ६८४.

४५

- (३१) अखिल भारतीय ग्राहक पंचायत वर्धा,
श्री. भय्याजी लुकडे निवास, हवालदारपुरा,
वॉर्ड क्रमांक ३३, वर्धा.
दूरध्वनी क्रमांक - ०७१५२- २५० २५०
- (३२) अखिल भारतीय ग्राहक पंचायत आर्वी,
श्री. हरीभाऊ ऊज्जैनकर, वर्धा रोडजवळ,
पेट्रोलपंपाजवळ, आर्वी, जिल्हा वर्धा.
दूरध्वनी क्रमांक - ०७१५७- २२३ १०५.

नाशिक :

- (३३) अखिल भारतीय ग्राहक पंचायत नाशिक,
जी-६, धर्मराज प्लाझा,
जुना गंगापूर नाका, नाशिक ४२२ ००५.
दूरध्वनी क्रमांक - ०२५३- २३१०३२१.
- (३४) नाशिक ग्राहक पंचायत, नाशिक,
७९७, रविवार पेठ, पुलाजवळ
नाशिक ४२२ ००१.
दूरध्वनी क्रमांक - ०२५३- २५० ६८१.
- (३५) नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत नाशिक,
४, शालीमार हौसिंग सोसायटी,
पंपिंग स्टेशन गंगापूर रोड, नाशिक ४२२ ००५.
मोबाईल क्रमांक - ९४२२२६६१३३३.

- ४४) रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समिती, पेण,
चावडी नाका, पेण, जिल्हा रायगड,
दूरध्वनी क्रमांक ०२१४३ २५३ ०३६.
- ४५) रायगड ग्राहक पंचायत,
व्दारा-श्री.सी.आय. शास्त्री, पारिजात सोसायटी,
गार्डन हॉटेल जवळ पनवेल जिल्हा रायगड,
दूरध्वनी क्रमांक ०२२-२७४५ ३३४१.
फॅक्स क्रमांक ०२२-२७४५ ९९२२.
ई मेल क्रमांक सिध्दा @ एमटीएनएल.नेट.इन.
- ४६) जनजागृती ग्राहक मंच, पेण शाखा,
रिध्दी सिध्दी, २०१/ "ए" विंग चिंचपाडा पेण,
जिल्हा रायगड, दूरध्वनी क्रमांक ०२१४३-२५३ ६१४.

४७

- ४७) जनजागृती ग्राहक मंच,
६/२, उषा नगर खोपोली, जिल्हा रायगड,
दूरध्वनी क्रमांक ०२१९२-२६३ ५२९.
नागपूर:
- ४८) सिटीझन फोरम नागपूर, एस ५, प्रिमियम प्लाझा,
२४२, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर,
मोबाईल क्रमांक ९८२२९३७१९१.
- ४९) अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद,
आर-१३७, रेशीम बाग, नागपूर-९,
दूरध्वनी क्रमांक ०७१२-२७४४ ६२५, फॅक्स क्रमांक ०७१२-२७५० ०९१६.
- ५०) अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
जुनी रामदास पेठ, हनुमान मंदिराजवळ,
लेंडरा पार्क, नागपूर, मोबाईल क्रमांक ९४२२ ७७६ ३८७.
रत्नागिरी:
- ५१) ग्राहक पंचायत रत्नागिरी,
व्दारा-श्री. शशिकांत कुलकर्णी,
मधुवन थिबा पॅलेस मार्ग, जिल्हा रत्नागिरी ४१५ ६१२
दूरध्वनी क्रमांक ९५२३५२-२२२ ७४८.
- ५२) अखिल भारतीय ग्राहक पंचायत, चिपळून शाखा,
व्दारा-श्री.डी.व्ही. दीक्षित, बेंदरकर आळी, चिपळून,
जिल्हा रत्नागिरी, दूरध्वनी क्रमांक ९५२ ३५५-२५४ ६५२.
अहमदनगर:
- ५३) अहमदनगर ग्राहक संघ, अहमदनगर,
घुमरे गल्ली, अहमदनगर,

| | | | |
|----|---|--|--|
| | मर्यादित कंपनीच्या बाबतीत तिच्या व्यवस्थापकीय संचालकाचे नाव किंवा संचालकांची नावे आणि पत्ता/पत्ते | | |
| ५ | कारखाना/दुकान/संस्था/ नगरपालिका व्यापार लायसन यांचा विद्यमान नोंदणी क्रमांक व दिनांक | | |
| ६ | सध्या उत्पादन करीत असलेल्या मालाचे स्वरूप | | |
| ७ | उत्पादन करण्याचे प्रस्तावित केलेल्या वजनाचे व मापाचे प्रकार १. वजने २. मापे ३. वजन करण्याची उपकरणे ४. मापन करावयाची उपकरणे व त्याचा सविस्तर तपशिल | | |
| ८ | काम करणा-या/नियोजित कामगारांची संख्या १. कुशल २. अर्धकुशल ३. अकुशल ४. या विषयातील प्रशिक्षित विशेषज्ञ | | |
| ९ | उत्पादन करावयाच्या वजनावर किंवा मापावर काही आद्याक्षर मुद्रा किंवा व्यापरचिन्ह उमटावयाचे असल्यास, त्याची माहिती. | | |
| १० | कारखान्याच्या मालकीची व वजने मापे इ. च्या उत्पादनासाठी उपयोगात आलेली यंत्रसामग्री अवजारे व उपसाधने यांच्यासंबंधीचा तपशील | | |
| ११ | स्वतःच्या मालकीच्या किंवा दिर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यांनी घेतलेल्या ओतशाळा /कार्यशाळा यांच्या बाबतीतील व्यवस्थेचा तपशील | | |
| १२ | महत्वाच्या सुट्या भागाची काठिण्य चाचणी घेण्याच्या तसेच पोलाद ओतकामाविषयक सोयींची माहिती | | |
| १३ | वीज पुरवठा उपलब्ध आहे काय? | | |
| १४ | आपणास शासनाकडून किंवा वित्तीय संस्थेकडून काही अर्ज मिळाले आहे काय ? असल्यास त्यासंबंधीचा तपशील द्यावा. | | |
| १५ | बँक व्यवसायी असल्यास त्यांची नावे (बँकर्स) | | |

राज्य शासनाच्या विभागीय अधिका-याने भरावयाचे

अर्ज मिळाल्याची तारीख :

अर्जाचा अनुक्रमांक :

तपासणीची तारीख :

तपासणी अधिका-याची शिफारस :

ठिकाण :

दिनांक :

तपासणी अधिका-याची स्वाक्षरी व
पदनाम

लायसन देणा-या प्राधिका-याचे अंतिम आदेश

लायसन देण्यात आले / नाकारण्यात आले

| | | | |
|----|---|--|--|
| ५ | दुकान/संस्था नगरपालिका व्यापार लायसन यांचा विद्यमान क्रमांक व दिनांक | | |
| ६ | व्यवसायकराचा /प्राप्तीकराचा नोंदणी क्रमांक | | |
| ७ | दुरुस्त करावयाचे योजिलेल्या वजने व मापे यांचा प्रकार | | |
| ८ | आपण कार्य करू इच्छिणा-या क्षेत्राचे नाव | | |
| ९ | या व्यवसायातील पूर्वीचा अनुभव | | |
| १० | कार्यशाळेत नियुक्त केलेल्या /नियुक्त करण्याचे योजिलेल्या कुशल कारागिरांची संख्या अ. कुशल ब. अर्धकुशल क. अकुशल ड. या विषयातील प्रशिक्षित कारागीर | | |
| ११ | उपलब्ध असलेली यंत्रसामग्री/हत्यारे/उपसाधने यांचा तपशील | | |
| १२ | वीज उपलब्ध आहे का ? | | |
| १३ | आपल्याजवळ उसने देण्यासाठी /चाचणीसाठी वजने इत्यादींचा पुरेसा साठा आहे काय ? त्याचा तपशील द्यावा. | | |
| १४ | दुरुस्ती करण्याचे लायसन मिळविण्यासाठी यापुर्वी तुम्ही अर्ज केला होता काय ? तसे असल्यास केव्हा केला होता ,त्याचा निष्कर्ष | | |

अर्जदाराने प्रमाणित करावयाचे

प्रमाणित करण्यात येते की, मी /आम्ही वजने व मापे मानके अधिनियम, १९७६, वजने व मापे मानके (अंमलबजावणी) अधिनियम, १९८५ आणि महाराष्ट्र वजने व मापे मानके (अंमलबजावणी) नियम, १९८७ वाचले आहेत आणि मी/आम्ही त्यांचे आणि त्याखाली काढण्यात आलेले किंवा काढण्यात येतील असे प्रशासकीय आदेश /अनुदेश यांचे पालन करण्याचे मान्य करतो.

लायसन देण्यात आले / नाकारण्यात आले

लायसन क्रमांक :

.....पर्यंत वैध.

ठिकाण :-

दिनांक :-

(सही आणि पदनाम)

५५

नमुना एलडी - १

[वजने व मापे मानके (अंमलबजावणी) अधिनियम १९८५ अन्वये वजने, मापे (१) वजन करण्याची उपकरणे व मापन उपकरणे याचा विक्रेता म्हणून लागणा-या लायसनसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना.]

प्रति,

.....

.....

| अ.क्र. | | अर्जदारांनी भरावयाचे | तपासणी टिप्पणी | अधिका-याची |
|--------|---|----------------------|-------------------|------------|
| | १ | २ | | ३ |
| १ | लायसन मागणा-या आस्थापनेचे/दुकानाचे /व्यक्तीचे नाव | | | |
| २ | अ.) आस्थापना /दुकान/व्यक्ती इ.चा संपुर्ण पत्ता ब.) जागा मालकी/हक्काची | | | |

प्रमाणित करण्यात येते की, मी /आम्ही वजने व मापे मानके अधिनियम, १९७६, वजने व मापे मानके (अंमलबजावणी) अधिनियम, १९८५ आणि महाराष्ट्र वजने व मापे मानके (अंमलबजावणी) नियम, १९८७ वाचले आहेत आणि मी/आम्ही त्यांचे आणि त्याखाली काढण्यात आलेले किंवा काढण्यात येतील असे प्रशासकीय आदेश /अनुदेश यांचे पालन करण्याचे मान्य करतो.

मी /आम्ही लायसन प्राधिकारी भाग पाडतील तेव्हा ठराविक लायसन फी शासनाकडे तात्काळ जमा करण्याचे मान्य करतो.

वर सादर केलेली सर्व माहिती माझ्या/आमच्या माहितीप्रमाणे खरी आहे.

ठिकाण :-

दिनांक :-

(सही आणि पदनाम)

५७

राज्य शासनाच्या विभागीय अधिका-याने भरावयाचे

अर्ज मिळाल्याची तारीख :

अर्जाचा अनुक्रमांक :

तपासणीची तारीख :

तपासणी अधिका-याची शिफारस :

ठिकाण :

दिनांक :

तपासणी अधिका-याची स्वाक्षरी व
पदनाम

| | | | |
|---|--|--|--|
| | नावासह पुर्ण नाव/नावे व पत्ता/पत्ते व मर्यादित कंपनीच्या बाबतीत व्यवस्थापकीय संचालकांचे नाव/नावे आणि पत्ता/ पत्ते | | |
| ४ | अ. मंजूर करण्यात आलेल्या लायसननुसार उत्पादन करावयाच्या वजन व मापांचे प्रकार ब. आपल्याला कोणताही बदल सुचवावयाचा आहे काय ? | | |
| ५ | आपण उत्पादन केलेल्या वस्तुंवर वापरण्यात आलेली आद्याक्षर मुद्रा. किंवा व्यापार चिन्ह. | | |
| ६ | कार्यशाळेतील उपलब्ध सुविधांचा तपशिल | | |
| ७ | मागील ५ वर्षांचा उत्पादन व विक्री याबाबतचा तपशिल | | |
| ८ | दुकानाचा/ आस्थापनेचा नोंदणी क्रमांक व दिनांक | | |
| ९ | केंद्रीयविक्रीकर/विक्रीकर/व्यवसायकर/आयकर नोंदणी क्रमांक | | |

अर्जदाराने प्रमाणित करावयाचे

प्रमाणित करण्यात येते की, मी /आम्ही वजने व मापे मानके अधिनियम, १९७६, वजने व मापे मानके (अंमलबजावणी) अधिनियम, १९८५ आणि महाराष्ट्र वजने व मापे मानके (अंमलबजावणी) नियम, १९८७ वाचले आहेत आणि मी/आम्ही त्यांचे व त्या अन्वये काढलेले किंवा काढण्यात येतील असे प्रशासकीय आदेश /अनुदेश यांचे पालन करण्याचे मान्य करतो.

मी /आम्ही.....रोजी
.....उप कोषागारात /बँकेत रु.(रुपये
.....) एवढी ठाराविक लायसन फी भरली आहे व मूळ चलान यासोबत जोडण्यात आले आहे.

| | | | |
|----|---|--|--|
| ३ | मालकाच्या आणी किंवा भागीदाराच्या/वडिलांच्या /पतीच्या नावासह पुर्ण नाव/नावे व पत्ता/पत्ते आणि मर्यादित कंपनीच्या बाबतीत व्यवस्थापकीय संचालकाचे नाव/नावे आणि पत्ता/ पत्ते | | |
| ४ | दुकानाचा आस्थापनेचा/ नगरपालिका विद्यमान लायसन क्रमांक व दिनांक | | |
| ५ | विक्रीकर/व्यवसायकराचा/आयकर नोंदणी क्रमांक | | |
| ६ | अ. मंजूर परवान्यानुसार दुरुस्ती केलेल्या वजन मापांचा प्रकार ब. आपणास काही बदल सुचवावयाचा आहे काय ? | | |
| ७ | मागील ५ वर्षांचा आपण केलेल्या दुरुस्ती कामाचा तपशिल. | | |
| ८ | आपण कार्य करत असलेले क्षेत्र | | |
| ९ | आपल्याजवळ उसने देण्यासाठी /चाचणीसाठी पुरेशी वजने मापे इ. आहेत काय ? | | |
| १० | कृपया मुद्राकनासह त्याचा तपशिल द्या . | | |

अर्जदाराने प्रमाणित करावयाचे

प्रमाणित करण्यात येते की, मी /आम्ही वजने व मापे मानके अधिनियम, १९७६, वजने व मापे मानके (अंमलबजावणी) अधिनियम, १९८५ आणि महाराष्ट्र वजने व मापे मानके (अंमलबजावणी) नियम, १९८७ वाचले आहेत आणि मी/आम्ही त्यांचे व त्या अन्वये काढलेले किंवा काढण्यात येणारे प्रशासकीय आदेश व अनुदेश यांचे पालन करण्याचे मान्य करतो.

मी /आम्ही.....रोजी
.....उप कोषागारात /बँकेत रु.(रुपये

| | | | |
|---|--|--|--|
| | /पतीच्या नावासह पुर्ण नाव व पत्ता आणि मर्यादित कंपनीच्या बाबतीत व्यवस्थापकीय संचालकाचे/ संचालकांची नाव/नावे आणि पत्ता/ पत्ते | | |
| ५ | दुकानाचा /आस्थापनेचा/ नगरपालिका व्यापार लायसन नोंदणी क्रमांक व दिनांक | | |
| ६ | सध्या विक्री करण्यात येत असलेल्या वजने व मापे यांचे प्रकार | | |
| ७ | केंद्रीय विक्रीकर/विक्रीकर/ व्यवसायकर /आयकर/यांचा नोंदणी क्रमांक | | |
| ८ | मागील ५ वर्षांमध्ये करण्यात आलेल्या विक्रीचा तपशिल | | |
| ९ | राज्याबाहेरील / देशाबाहेरील ठिकाणाहून वजने आणि मापे इत्यादीं आयात करण्याचा आपला उद्देश आहे काय ? असल्यास राज्याचा / देशाच्या पुरवठ्याचे स्रोत नमुद करा. (उत्पादकाचे व्यापार चिन्ह / अद्याक्षर मुद्रा यांचा तपशिल आणि त्याचा लायसन क्रमांक द्या. | | |

अर्जदाराने प्रमाणित करावयाचे

प्रमाणित करण्यात येते की, मी /आम्ही वजने व मापे मानके अधिनियम, १९७६, वजने व मापे मानके (अंमलबजावणी) अधिनियम, १९८५ आणि महाराष्ट्र वजने व मापे मानके (अंमलबजावणी) नियम, १९८७ वाचले आहेत आणि मी/आम्ही त्यांचे व त्याअन्वये काढलेले किंवा काढण्यात येणारे प्रशासकीय आदेश व अनुदेश यांचे पालन करण्याचे मान्य करतो.

मी /आम्ही.....रोजी
.....उप कोषागारात /बँकेत रु.(रुपये

ग. उत्पादन केलेली व राज्याबाहेर वापरण्याचा उद्देश असलेली आंतरराज्यीय पडताळणी व मुद्रांकन नियम १९८७ च्या पहिल्या अनुसूचीनुसार अंतर्भूत केलेली वजने, मापे, तोलन व उपकरणे यथास्थिती विक्री करण्यापूर्वी पडताळणी व मुद्रांकनासाठी निरीक्षकास सादर करील, आणि ह. लायसनची वैधता संपण्याच्या तारखेच्या किमान तीस दिवस अगोदर नियमानुसार आवश्यक असल्याप्रमाणे या लायसनच्या नुतनीकरणासाठी अर्ज सादर करील.

मापन

२. हे लायसन देण्यात आल्यानंतर विहित करण्यात आलेली प्रत्येक शर्त, ती शासकीय राजपत्रात अधिसूचित करण्यात आली असेल तर लायसन ज्यांना देण्यात आले आहे त्या व्यक्तींना बंधनकारक असेल.

६५

लायसन्सच्या शर्ती (दुरुस्तीकार)

१. हे लायसन ज्या व्यक्तीच्या नावे देण्यात आले आहे अशा व्यक्ती :-

- अ. त्या त्या वेळी अंमलात असलेल्या अधिनियम व नियमाच्या सर्व संबंधित तरतुदींचे पालन करील.
- ब. त्या त्या वेळी अंमलात असलेल्या अधिनियमाच्या किंवा नियमाच्या तरतुदींच्या उल्लंघनास उत्तेजन देणार नाही किंवा ते चालवून घेणार नाही.
- क. ज्या जागेच्या संबंधात हे लायसन असेल त्या जागेतील ठळक ठिकाणी हे लायसन प्रदर्शित करील
- ड. नियंत्रक, वैध मापनशास्त्र यांच्याकडून देण्यात येतील अशा कोणत्याही सर्वसाधारण किंवा विशेष निर्देशांचे पालन करील
- इ. व्यवसाय बंद केल्यास आणि/ किंवा लायसन रद्द झाल्यास तो आपले लायसन परत करील.
- फ.
- एक. यथोचित रीत्या दुरुस्त केलेली वजने, मापे, तोलन व मापन उपकरणे यथास्थिती उपयोगकर्त्यास परत करण्यापूर्वी नियम १४(१) मध्ये विहित केल्याप्रमाणे निरीक्षकास पडताळणी व मुद्रांकनाकरीता सादर करील.

ग. कोणतेही अप्रमाणित वजन किंवा माप याची विक्री करणार नाही किंवा ते विक्रीसाठी देऊ करणार नाही, विक्रीसाठी मांडणार नाही किंवा विक्रीच्या उद्देशाने बाळगणार नाही.

२. हे लायसन देण्यात आल्यानंतर विहित करण्यात आलेली प्रत्येक शर्त ,ती शासकीय राजपत्रात अधिसूचित करण्यात आली असल्यास, ज्यांना असे लायसन देण्यात आले आहे अशा व्यक्तींना बंधनकारक असेल.

६७

अनुसूची ७

वजने व मापे यांचे उत्पादक, दुरुस्तीकार व विक्रेते यांच्याकरीता लायसन फी व नुतनीकरण फी

| | |
|----------------|--------------------------|
| १. उत्पादक | रुपये ५०० प्रत्येक वर्षी |
| २. दुरुस्तीकार | रुपये १०० प्रत्येक वर्षी |
| ३. विक्रेता | रुपये १०० प्रत्येक वर्षी |

अनुसूची ७ अ

| | |
|---------------------------------------|----------|
| लायसनमध्ये फेरफार करण्यासाठी फी | रुपये ५० |
| लायसनमध्ये दुसरी प्रत देण्यासाठीची फी | रुपये १० |

अनुसूची ९
